



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ५] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३०-फेब्रुवारी ५, २०२५/माघ १०-१६, शके १९४६ [पृष्ठे २२, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांच्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९.

जिल्हाधिकारी, यांजकडून

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरर्ह उरविणेबाबत.

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी १०९५-१०१- डेरक ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजीचे आदेश तसेच. मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश. क्र. रानिआ २०१६ उ.नि.ख-प्र. क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक १८ जानेवारी, २०२१ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करण्याच्या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार, मुर्तिजापूर यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र.-१०-का-६, दिनांक १० ऑगस्ट २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.

आदेश

क्रमांक कक्ष-१९-ग्रापनि-नि. खर्च-मुर्तिजापूर-२८१-२०२४.—

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोटकलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह असतील.

अनुसूची

अ. क्र.	प्रकरण क्रमांक	तालुका	ग्रामपंचायतचे नाव	निरहू ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव	निरहू ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	०१-२०२९	मुर्तिजापुर	पारद	सुनिल रामदास शेवणे	रा. पारद, ता. मुर्तिजापुर
२	०२-२०२९	मुर्तिजापुर	पारद	राहुल शेषराव गवई	रा. पारद, ता. मुर्तिजापुर
३	०३-२०२९	मुर्तिजापुर	पारद	सविता भिमराव इंगळे	रा. पारद, ता. मुर्तिजापुर
४	०४-२०२९	मुर्तिजापुर	गोरेगाव	गंगाधर सहदेव सरदार	रा. गोरेगाव, ता. मुर्तिजापुर
५	०५-२०२९	मुर्तिजापुर	हातगाव	प्रतिभा गणेश उबंरकर	रा. हातगाव, ता. मुर्तिजापुर
६	०६-२०२९	मुर्तिजापुर	हातगाव	नजिराबी शमशोदिन	रा. हातगाव, ता. मुर्तिजापुर
७	०७-२०२९	मुर्तिजापुर	हातगाव	शेखजमीर शेख आमद	रा. हातगाव, ता. मुर्तिजापुर
८	०८-२०२९	मुर्तिजापुर	लाखपुरी	बिता योगेश जामनिक	रा. लाखपुरी, ता. मुर्तिजापुर
९	०९-२०२९	मुर्तिजापुर	लाखपुरी	मिना संजय चव्हाण	रा. लाखपुरी, ता. मुर्तिजापुर
१०	१०-२०२९	मुर्तिजापुर	सांगवी	किशोर वसंतराव खारोळे	रा. सांगवी, ता. मुर्तिजापुर
११	११-२०२९	मुर्तिजापुर	टिपटाळा	अनिता दिपकराव डोंगरे	रा. टिपटाळा, ता. मुर्तिजापुर
१२	१२-२०२९	मुर्तिजापुर	हिरपुर	मंजूळा मनोज गांवडे	रा. हिरपुर, ता. मुर्तिजापुर
१३	१३-२०२९	मुर्तिजापुर	कवठा (खोलापूर)	नितेश नाना डोंगरदिवे	रा. कवठा (खोलापूर), ता. मुर्तिजापुर
१४	१४-२०२९	मुर्तिजापुर	कवठा (खोलापूर)	किरण कुलदिप अवघड	रा. कवठा (खोलापूर), ता. मुर्तिजापुर
१५	१५-२०२९	मुर्तिजापुर	कवठा (खोलापूर)	संजय रामदास देशमुख	रा. कवठा (खोलापूर), ता. मुर्तिजापुर
१६	१६-२०२९	मुर्तिजापुर	कवठा (खोलापूर)	उषा संतोष पवार	रा. कवठा (खोलापूर), ता. मुर्तिजापुर
१७	१७-२०२९	मुर्तिजापुर	कवठा (खोलापूर)	नितिन अशोकराव देशमुख	रा. कवठा (खोलापूर), ता. मुर्तिजापुर
१८	१८-२०२९	मुर्तिजापुर	बपोरी	ज्योत्सना एकनाथ मुगल	रा. बपोरी, ता. मुर्तिजापुर
१९	१९-२०२९	मुर्तिजापुर	बपोरी	रोहण अनिलराव शिंगणे	रा. बपोरी, ता. मुर्तिजापुर
२०	२०-२०२९	मुर्तिजापुर	बपोरी	नंद जानराव सरदार	रा. बपोरी, ता. मुर्तिजापुर
२१	२१-२०२९	मुर्तिजापुर	बपोरी	शितज विजयराव कंकाळे	रा. बपोरी, ता. मुर्तिजापुर
२२	२२-२०२९	मुर्तिजापुर	कुरुम	सिमा देवराव सरदार	रा. कुरुम, ता. मुर्तिजापुर
२३	२३-२०२९	मुर्तिजापुर	कवठा सोपीनाथ	राजु श्रीकृष्ण गवई	रा. कवठा सोपीनाथ, ता. मुर्तिजापुर
२४	२४-२०२९	मुर्तिजापुर	कवठा सोपीनाथ	शिल्पा सुधीर बाजड	रा. कवठा सोपीनाथ, ता. मुर्तिजापुर
२५	२५-२०२९	मुर्तिजापुर	कवठा सोपीनाथ	रेखा किशोर वानखडे	रा. कवठा सोपीनाथ, ता. मुर्तिजापुर
२६	२६-२०२९	मुर्तिजापुर	जामठी बु.	पंचशिला प्रशांत तायडे	जामठी बु. ता. मुर्तिजापुर
२७	२७-२०२९	मुर्तिजापुर	धामोरी बु.	रुपेश अंबादास बंगाळे	रा. धामोरी बु., ता. मुर्तिजापुर
२८	२८-२०२९	मुर्तिजापुर	कार्ली	स्वाती राजेश साबळे	रा. कार्ली, ता. मुर्तिजापुर
२९	२९-२०२९	मुर्तिजापुर	राजुरा घाटे	संदिप साहेबराव घाटे	रा. राजुरा घाटे, ता. मुर्तिजापुर
३०	३०-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	विक्की निलेश राऊत	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३१	३१-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	शोभा विनायक राऊत	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३२	३२-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	राहुल देविदास चवरे	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३३	३३-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	विश्वनाथ लहजी मनवर	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३४	३४-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	लक्ष्मी प्रकाश मनवर	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३५	३५-२०२९	मुर्तिजापुर	विराहीत	रेशमा संघपाल खंडारे	रा. विराहीत, ता. मुर्तिजापुर
३६	३६-२०२९	मुर्तिजापुर	सिरसो	अकाश राजु चव्हाण	रा. सिरसो, ता. मुर्तिजापुर
३७	३७-२०२९	मुर्तिजापुर	सिरसो	सुनंदा अरुण अवचारे	रा. सिरसो, ता. मुर्तिजापुर
३८	३८-२०२९	मुर्तिजापुर	सिरसो	रेखा नामदेव चव्हाण	रा. सिरसो, ता. मुर्तिजापुर
३९	३९-२०२९	मुर्तिजापुर	अनभोरा	चंद्रकला काशिराव जाधव	रा. अनभोरा, ता. मुर्तिजापुर

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरह ठरविणेबाबत.

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी १०९५-१०१- डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजीचे आदेश तसेच. मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश. क्र. रानिआ २०१६ उ.नि.ख-प्र. क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक १८ जानेवारी, २०२१ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाऱ्या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार, अकोला यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तीनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र.-१०-का-६, दिनांक १० ऑगस्ट २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.

आदेश

क्रमांक कक्षा-१९-ग्रामनि-नि. खर्च-अकोला-२८२-२०२४.—

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोटकलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरह असतील.

अनुसूची

अ. क्र.	प्रकरण क्रमांक	तालुका	ग्रामपंचायतचे नाव	निरह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव	निरह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	०१-२०२१	अकोला	हिंगणी बु	आठवले सुकेशनी साहेबराव	रा.हिंगणी बु., ता.जि.अकोला
२	०२-२०२१	अकोला	हिंगणी बु.	आठवले सतीष प्रकाश	रा.हिंगणी बु., ता.जि. अकोला
३	०३-२०२१	अकोला	सांगवी खु.	मोरे पदमा सुरेश	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
४	०४-२०२१	अकोला	सांगवी खु.	वानखडे समाधान गंभीर	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
५	०५-२०२१	अकोला	सांगवी खु.	राठोड उज्जला विठ्ठल	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
६	०६-२०२१	अकोला	सांगवी खु.	माकोडे माधुरी नरेश	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
७	०७-२०२१	अकोला	सांगवी खु.	वानखडे कोकीळा मुरलीधर	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
८	०८-२०२१	अकोला	सांगवी खु.	वानखडे प्रमोद दनियाल	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
९	०९-२०२१	अकोला	सांगवी खु.	वानखडे विशाल रणधीर	रा.सांगवी खु., ता.जि. अकोला
१०	१०-२०२१	अकोला	गांधीग्राम	वाघोलीकर शिला विजय	रा.गांधीग्राम, ता.जि. अकोला
११	११-२०२१	अकोला	गांधीग्राम	सदांशिव नंदाबाई दिलीप	रा.गांधीग्राम, ता.जि. अकोला
१२	१२-२०२१	अकोला	चांदुर	वानखडे बापुराव दादाराव	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१३	१३-२०२१	अकोला	चांदुर	सोळंके संतोष सुभाष	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१४	१४-२०२१	अकोला	चांदुर	सोनटके रेखा सुरेश	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१५	१५-२०२१	अकोला	चांदुर	महल्ले रेखा विनोद	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१६	१६-२०२१	अकोला	चांदुर	मांगुळकर अपर्णा सुभाष	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१७	१७-२०२१	अकोला	चांदुर	इंगळे सुरेंद्र विष्णु	रा.चांदुर, ता.जि. अकोला
१८	१८-२०२१	अकोला	चांदुर	चोंडके दीपाताई सुभाष	रा.चांदुर, ता.जि. अकोला

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१९	१९-२०२१	अकोला	बोरगांव खुर्द	खेडकर अश्विनी सचीन	रा.बोरगांव खु.ता.जि. अकोला
२०	२०-२०२१	अकोला	बोरगांव खुर्द	चक्रनारायण शुद्धोधन	रा.बोरगांव खु.ता.जि. अकोला
२१	२१-२०२१	अकोला	कानशिवणी	वाघमारे सिंधु गजानन	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२२	२२-२०२१	अकोला	कानशिवणी	साबळे सचिन लक्ष्मण	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२३	२३-२०२१	अकोला	कानशिवणी	वरवट सुमन दादाराव	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२४	२४-२०२१	अकोला	कानशिवणी	वाहुरवाघ शिवसागर भिवसन	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२५	२५-२०२१	अकोला	कानशिवणी	साबळे निर्मलाबाई लक्ष्मण	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२६	२६-२०२१	अकोला	कानशिवणी	मालती राजु भाकरे	रा.कानशिवणी.ता.जि. अकोला
२७	२७-२०२१	अकोला	दोडकी	पोट अनमिक विनायकराव	रा.दोडकी.ता.जि. अकोला
२८	२८-२०२१	अकोला	दोडकी	पवार माधुरी उमेश	रा.दोडकी.ता.जि. अकोला
२९	२९-२०२१	अकोला	दोडकी	पटेल बिलकीस सलीम	रा.दोडकी.ता.जि. अकोला
३०	३०-२०२१	अकोला	दोडकी	चव्हाण तुळसाबाई विजयसिंह	रा.दोडकी.ता.जि. अकोला
३१	३१-२०२१	अकोला	दोडकी	मांगुळकर लक्ष्मी योगेश	रा.दोडकी.ता.जि. अकोला
३२	३२-२०२१	अकोला	दोडकी	पवार पदमा रंगसिंग	रा.दोडकी.ता.जि. अकोला
३३	३३-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	निशानराव सुनीता प्रतीकफुल	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३४	३४-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	वानरे दुर्गा हरिदास	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३५	३५-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	आळ्हाळे देविका विठ्ठल	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३६	३६-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	जाधव सीता आनंदराव	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३७	३७-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	भगत दिनेश बाळू	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३८	३८-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	खॉ तालेवार खा शेर	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
३९	३९-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	विश्वास चंद्रभान अळ्हाळे	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
४०	४०-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	खापरकर ज्योती बाळकृष्ण	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
४१	४१-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	पटेल आयेश असलम	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
४२	४२-२०२१	अकोला	पातुर नंदापूर	आगळे पदमा रामहरी	रा. पातुर नंदापुर ता.जि. अकोला
४३	४३-२०२१	अकोला	कुरणखेड	नेमाडे सुनिता राजेश	रा. कुरणखेड ता.जि. अकोला
४४	४४-२०२१	अकोला	कुरणखेड	परळीकर ओंकार नारायण	रा. कुरणखेड ता.जि. अकोला
४५	४५-२०२१	अकोला	कुरणखेड	सोनोने नीता विनायक	रा. कुरणखेड ता.जि. अकोला
४६	४६-२०२१	अकोला	कुरणखेड	उमाळे चेतन संजय	रा. कुरणखेड ता.जि. अकोला
४७	४७-२०२१	अकोला	कोळंबी	गाडगे संतोष रामराव	रा. कोळंबी ता.जि. अकोला
४८	४८-२०२१	अकोला	कोळंबी	देवके रेखा प्रमोद	रा. कोळंबी ता.जि. अकोला
४९	४९-२०२१	अकोला	कोळंबी	पुंडेकर अतुल महादेवराव	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५०	५०-२०२१	अकोला	कोळंबी	इंगोले संघपाल नामदेवराव	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५१	५१-२०२१	अकोला	कोळंबी	तळोकार अमित गोपाळराव	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५२	५२-२०२१	अकोला	कोळंबी	तळोकार चंदा विश्वास	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५३	५३-२०२१	अकोला	कोळंबी	तळोकार सुनिता अशोक	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५४	५४-२०२१	अकोला	कोळंबी	वानखडे सुनिल धर्मराज	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५५	५५-२०२१	अकोला	कोळंबी	शिंदे शेषराव पिराजी	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५६	५६-२०२१	अकोला	कोळंबी	वरोकार भाग्यश्री राजेंद्र	रा. कोळंबी ता.जि. अकोला
५७	५७-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	देशमुख धनंजय नारायणराव	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
५८	५८-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	शाह साबीर शब्बीर	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
५९	५९-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	देशमुख भाग्यश्री अजय	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
६०	६०-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	मोरे मनिषा श्रीकांत	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६१	६१-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	गवई सीमा अशोक	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६२	६२-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	बुडे कल्पना गजानन	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६३	६३-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	चौधरी राखी संदीप	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६४	६४-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	वाकोडे बवीता अरुण	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६५	६५-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	वानखडे ज्योती संजय	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६६	६६-२०२१	अकोला	बोरगांव मंजु	वावगे स्वाती सचिन	रा. बोरगांव मंजु ता.जि. अकोला
६७	६७-२०२१	अकोला	उगवा	लोड समाधान शिवराम	रा. उगवा ता.जि. अकोला
६८	६८-२०२१	अकोला	उगवा	तायडे सुनिता संजय	रा. उगवा ता.जि. अकोला
६९	६९-२०२१	अकोला	उगवा	पटेल पुष्पा अक्षय	रा. उगवा ता.जि. अकोला
७०	७०-२०२१	अकोला	उगवा	सिरसाट संगीता अंकुश	रा. उगवा ता.जि. अकोला
७१	७१-२०२१	अकोला	उगवा	उपराटे नितेश शालिग्राम	रा. उगवा ता.जि. अकोला
७२	७२-२०२१	अकोला	उगवा	शिरसाट कविता बालचंद्र	रा. उगवा ता.जि. अकोला
७३	७३-२०२१	अकोला	उगवा	राठोड चंद्रकिरण गजानन	रा. उगवा ता.जि. अकोला
७४	७४-२०२१	अकोला	उगवा	सोळंके विलास सुखदेव	रा. उगवा ता.जि. अकोला
७५	७५-२०२१	अकोला	उगवा	सावळे रवी प्रकाश	रा. उगवा ता.जि. अकोला
७६	७६-२०२१	अकोला	उगवा	त-हाळे योगेश रमेश	रा. उगवा ता.जि. अकोला
७७	७७-२०२१	अकोला	उगवा	नाजुकराव रामचंद्र तायडे	रा. उगवा ता.जि. अकोला
७८	७८-२०२१	अकोला	उगवा	गोकुळ विश्वनाथ मांगुळकर	रा. उगवा ता.जि. अकोला
७९	७९-२०२१	अकोला	उगवा	चव्हाण आशा ज्ञानदेव	रा. उगवा ता.जि. अकोला
८०	८०-२०२१	अकोला	उगवा	तायडे मीना किसन	रा. उगवा ता.जि. अकोला
८१	८१-२०२१	अकोला	उगवा	शिरसाट अनिता सुमेध	रा. उगवा ता.जि. अकोला
८२	८२-२०२१	अकोला	आगर	कोलठके शरद बाबाराव	रा. आगर ता.जि. अकोला
८३	८३-२०२१	अकोला	आगर	फुकट सतिश रामभाऊ	रा. आगर ता.जि. अकोला
८४	८४-२०२१	अकोला	आगर	फुकट आशाताई नंदकिशोर	रा. आगर ता.जि. अकोला
८५	८५-२०२१	अकोला	आगर	धरमपवार नर्मदा काशिनाथ	रा. आगर ता.जि. अकोला
८६	८६-२०२१	अकोला	आगर	ढगे रविंद्र आत्माराम	रा. आगर ता.जि. अकोला
८७	८७-२०२१	अकोला	मोरगांव भाकरे	भाकरे सागर गोपाल	रा. मोरगांव भाकरे ता.जि. अकोला
८८	८८-२०२१	अकोला	मोरगांव भाकरे	भाकरे गणेश विठ्ठल	रा. मोरगांव भाकरे ता.जि. अकोला
८९	८९-२०२१	अकोला	मोरगांव भाकरे	जंजाळ पूजा धम्मदीप	रा. मोरगांव भाकरे ता.जि. अकोला
९०	९०-२०२१	अकोला	मोरगांव भाकरे	जंजाळ योगिता दिवाकर	रा. मोरगांव भाकरे ता.जि. अकोला
९१	९१-२०२१	अकोला	म्हैसांग	शेगोकार वैशाली बाळकृष्ण	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९२	९२-२०२१	अकोला	म्हैसांग	गवई ऊषा ब्रह्मा	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९३	९३-२०२१	अकोला	म्हैसांग	गौकर्णा श्रीरंग लिंगोट	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९४	९४-२०२१	अकोला	म्हैसांग	उज्जला बंडू सोळंके	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९५	९५-२०२१	अकोला	म्हैसांग	मोरे वैष्णवी बाळु	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९६	९६-२०२१	अकोला	म्हैसांग	सोळंके ज्योती गणेश	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९७	९७-२०२१	अकोला	म्हैसांग	गवई जीवन रामराव	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९८	९८-२०२१	अकोला	म्हैसांग	प्रीया सुनिल पायताले	रा. म्हैसांग ता.जि. अकोला
९९	९९-२०२१	अकोला	दापुरा	डॉगेरे किरण देविदास	रा. दापुरा ता.जि. अकोला
१००	१००-२०२१	अकोला	दापुरा	डॉगेरे मुकिदा रावजी	रा. दापुरा ता.जि. अकोला
१०१	१०१-२०२१	अकोला	दापुरा	गावंडे गणेश मनोहर	रा. दापुरा ता.जि. अकोला
१०२	१०२-२०२१	अकोला	पळसो बु	वाहरवाघ सुहास आत्माराम	रा. पळसो बु. ता.जि. अकोला

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१०३	१०३-२०२१	अकोला	पळसो बु	चव्हाण रत्ना बाळकृष्ण	रा. पळसो बु. ता.जि.अकोला
१०४	१०४-२०२१	अकोला	पळसो बु	इंगळे अनिता सुधाकर	रा. पळसो बु. ता.जि.अकोला
१०५	१०५-२०२१	अकोला	गोरेगाव बु.	शेगांवकर मनीषा प्रशांत	रा. गोरेगांव बु. ता.जि. अकोला
१०६	१०६-२०२१	अकोला	गोरेगाव खुर्द	बेलोकार वृषाली वासूदेव	रा. गोरेगांव बु. ता.जि. अकोला
१०७	१०७-२०२१	अकोला	गोरेगाव खुर्द	वाकोडे पुष्टा बाळकृष्ण	रा. गोरेगांव बु. ता.जि. अकोला
१०८	१०८-२०२१	अकोला	माझोड	तांबडे सोपान महादेव	रा. माझोड ता.जि. अकोला
१०९	१०९-२०२१	अकोला	माझोड	काळे अमोल सुभाष	रा. माझोड ता.जि. अकोला
११०	११०-२०२१	अकोला	माझोड	हनवते पार्वतीबाई शांताराम	रा. माझोड ता.जि. अकोला
१११	१११-२०२१	अकोला	माझोड	नेव्हाल मोहन सुरेश	रा. माझोड ता.जि. अकोला
११२	११२-२०२१	अकोला	म्हैसपूर	शेगोकार जनाबाई सुखदेव	रा. म्हैसपूर ता.जि.अकोला
११३	११३-२०२१	अकोला	चिखलगांव	थोरात ताईबाई बाबाराव	रा. चिखलगांव ता.जि. अकोला
११४	११४-२०२१	अकोला	चिखलगांव	मुद्रखे निर्मला अशोक	रा. चिखलगांव ता.जि. अकोला
११५	११५-२०२१	अकोला	चिखलगांव	डहाळे देवका विष्णु	रा. चिखलगांव ता.जि. अकोला

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २१.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निरहू ठरविणेबाबत

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी १०९५-१०१- डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजीचे आदेश तसेच. मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश. क्र. रानिआ २०१६ उ.नि.ख-प्र. क्र.-१३-संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकपासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक १८ जानेवारी, २०२१ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करण्याऱ्या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार, बार्शिटाकळी यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींना विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र.-१०-का-६, दिनांक १० ऑगस्ट २०१५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.

आदेश

क्रमांक कक्ष-१९-ग्रांपंनि-नि. खर्च-बार्शिटाकळी-२८३-२०२४.—

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोटकलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निरहू असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरहू असतील.

अनुसूची

अ. क्र.	प्रकरण क्रमांक	तालुका	ग्रामपंचायतचे नाव	निरहू ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव	निरहू ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	०१-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	वडुळकर विडुल तुलशिराम	रा. पिंजर, ता.बार्शिटाकळी
२	०२-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	घनघाव राहूल श्रीकृष्ण	रा. पिंजर, ता.बार्शिटाकळी
३	०३-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	राजगुरे पुष्टाबाई भगवान	रा. पिंजर, ता.बार्शिटाकळी

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
४	०४-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	शहनाजबी अ. सईद	रा. पिंजर, ता. बार्शिटाकळी
५	०५-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	देशमुख अर्जुन दिनेश	रा. पिंजर, ता. बार्शिटाकळी
६	०६-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	नेमाड ओंकारराव संपत	रा. पिंजर, ता. बार्शिटाकळी
७	०७-२०२१	बार्शिटाकळी	पिंजर	सराटे राष्ट्रपाल अशोक	रा. पिंजर, ता. बार्शिटाकळी
८	०८-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	भगत सिद्धार्थ बबन	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
९	०९-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	राठोड फुलसबा हरूण	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१०	१०-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	गावंडे चंदाताई विनोद	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
११	११-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	जाधव गणेश किसनराव	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१२	१२-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	कदम युवराज रामचंद्र	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१३	१३-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	भोसले देवानंद नाजुकराव	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१४	१४-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	गावंडे विनोद जयदेवराव	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१५	१५-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	मोरे पुजा चंद्रकांत	रा. टिटवा, ता.जि.बार्शिटाकळी
१६	१६-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	जगताप गोपाल विलास	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१७	१७-२०२१	बार्शिटाकळी	टिटवा	पवार कपीलेश्वर तुळशिराम	रा. टिटवा, ता. बार्शिटाकळी
१८	१८-२०२१	बार्शिटाकळी	महान	अब्दुल अमीन अब्दुल सत्तार	रा. महान, ता. बार्शिटाकळी
१९	१९-२०२१	बार्शिटाकळी	महान	जानोरकर सुनिल गुलाबराव	रा. महान, ता. बार्शिटाकळी
२०	२०-२०२१	बार्शिटाकळी	महान	खान जुबेर अफसर	रा. महान, ता. बार्शिटाकळी
२१	२२-२०२१	बार्शिटाकळी	महान	गवई सुनिल प्रकाश	रा. महान, ता. बार्शिटाकळी
२२	२४-२०२१	बार्शिटाकळी	महान	सईद साबीर किसमत	रा. महान, ता. बार्शिटाकळी
२३	२५-२०२१	बार्शिटाकळी	वाघा वस्तापूर	बेटकर विनोद पांडुरंग	रा. वाघा वस्तापूर, ता. बार्शिटाकळी
२४	२६-२०२१	बार्शिटाकळी	वाघा वस्तापूर	खंडारे सोनूताई गजानन	रा. वाघा वस्तापूर, ता. बार्शिटाकळी
२५	२७-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	सुरडकर मिलींद सुरेश	रा. हातोला, ता.बार्शिटाकळी
२६	२८-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	पहूरकर अनिल दशरथ	रा. हातोला, ता.बार्शिटाकळी
२७	२९-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	हातोलकर पुष्पा विंतामण	रा. हातोला, ता. बार्शिटाकळी
२८	३०-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	कदम लता आनंदराव	रा. हातोला, ता. बार्शिटाकळी
२९	३१-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	माळकर हनुमान किसन	रा. हातोला, ता. बार्शिटाकळी
३०	३२-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	मुठाळ सतिश बाबुराव	रा. हातोला, ता.बार्शिटाकळी
३१	३३-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	वानखडे पुष्पा अंगत	रा. हातोला, ता. बार्शिटाकळी
३२	३४-२०२१	बार्शिटाकळी	हातोला	संसारे अंबिका प्रभाकर	रा. हातोला, ता. बार्शिटाकळी
३३	३५-२०२१	बार्शिटाकळी	जमकेश्वर	इंगळे सुजाता सागर	रा. जमकेश्वर, ता. बार्शिटाकळी
३४	३६-२०२१	बार्शिटाकळी	जमकेश्वर	शेख शहिस्ताबी वहान	रा. जमकेश्वर, ता.बार्शिटाकळी
३५	३७-२०२१	बार्शिटाकळी	कोथळी खु.	लोखंडे रेखा नामदेव	रा. कोथळी खु., ता.बार्शिटाकळी
३६	३८-२०२१	बार्शिटाकळी	कोथळी खु.	ठाकरे वैभव गजानन	रा. कोथळी खु., ता. बार्शिटाकळी
३७	४०-२०२१	बार्शिटाकळी	भेंडीमहाला	राठोड निशा पुरुषोत्तम	रा. भेंडीमहाला, ता.बार्शिटाकळी
३८	४१-२०२१	बार्शिटाकळी	भेंडीमहाला	जाधव सुलोचना मुलचंद	रा. भेंडीमहाला, ता.जि.बार्शिटाकळी
३९	४२-२०२१	बार्शिटाकळी	भेंडीमहाला	श्वेता पंजाब राठोड	रा. भेंडीमहाला, ता. बार्शिटाकळी

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
४०	४३-२०२९	बार्शिटाकळी	भेंडीमहाला	महल्ले ज्योती प्रविण	रा. भेंडीमहाला, ता. बार्शिटाकळी
४१	४४-२०२९	बार्शिटाकळी	भेंडीमहाला	महल्ले नयना राजेश	रा. भेंडीमहाला, ता. बार्शिटाकळी
४२	४५-२०२९	बार्शिटाकळी	दोनद बु.	सोनूले मोहन पांडूरंग	रा. दोनद बु., ता. बार्शिटाकळी
४३	४६-२०२९	बार्शिटाकळी	दोनद बु.	प्रधान नलू उमेश	रा. दोनद बु., ता. बार्शिटाकळी
४४	४७-२०२९	बार्शिटाकळी	दोनद बु.	सुर्वे गोपाल रामदास	रा. दोनद बु., ता. बार्शिटाकळी
४५	४८-२०२९	बार्शिटाकळी	दोनद बु.	प्रधान सरोज सूशिला	रा. दोनद बु., ता. बार्शिटाकळी
४६	४९-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	प्रधान दिपक सुखदेव	रा. मोरगाव काकड., ता. बार्शिटाकळी
४७	५०-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	रुद्रकार छाया गोपाळ	रा. मोरगाव काकड., ता. बार्शिटाकळी
४८	५३-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	काकड आरती दत्ता	रा. मोरगाव काकड., ता. बार्शिटाकळी
४९	५४-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	काकड कल्पना संजय	रा. मोरगाव काकड., ता. बार्शिटाकळी
५०	५५-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	काकड गजानन आत्माराम	रा. मोरगाव काकड, ता. बार्शिटाकळी
५१	५६-२०२९	बार्शिटाकळी	मोरगाव काकड	काकड नितीन विनायक	रा. मोरगाव काकड, ता. बार्शिटाकळी
५२	५९-२०२९	बार्शिटाकळी	राहित	काळे अंबाली अशोक	रा. राहित, ता. बार्शिटाकळी
५३	६१-२०२९	बार्शिटाकळी	वडगाव	चव्हाण बाबुसिंग मणिराम	रा. वडगाव, ता. बार्शिटाकळी
५४	६२-२०२९	बार्शिटाकळी	वडगाव	जाधव उज्ज्वला विशाल	रा. वडगाव, ता. बार्शिटाकळी
५५	६४-२०२९	बार्शिटाकळी	वडगाव	पवार करुणा अनिल	रा. वडगाव, ता. बार्शिटाकळी
५६	६५-२०२९	बार्शिटाकळी	वडगाव	जाधव पंजाबराव कनिराम	रा. वडगाव, ता. बार्शिटाकळी
५७	६६-२०२९	बार्शिटाकळी	साहित	वाहूरवाघ छाया मधूकर	रा. साहित, ता. बार्शिटाकळी
५८	६७-२०२९	बार्शिटाकळी	साहित	वाहूरवाघ दिपमाला श्रीकृष्ण	रा. साहित, ता. बार्शिटाकळी
५९	६८-२०२९	बार्शिटाकळी	साहित	वाहूरवाघ सुरेश नथ्थु	रा. साहित, ता. बार्शिटाकळी
६०	६९-२०२९	बार्शिटाकळी	साहित	कटाळे सुशिला जानराव	रा. साहित, ता. बार्शिटाकळी
६१	७०-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	जाधव अविनाश दिलीप	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६२	७१-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	वरणकार विजया गजानन	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६३	७२-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	जयस्वाल छाया चंद्रकांत	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६४	७३-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	शेरेकर वैशाली राजेश	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६५	७४-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	मुरुमकार पांडूरंग स्वर्णील	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६६	७६-२०२९	बार्शिटाकळी	कान्हेरी सरप	खरात निकीता सुमित	रा. कान्हेरी सरप, ता. बार्शिटाकळी
६७	७७-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	राठोड मनोहर गुणवंत	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
६८	७८-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	जाधव सदुबाई बाबराव	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
६९	७९-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	जाधव सपना किशोर	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
७०	८०-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	राठोड संजिवनी दादाराव	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
७१	८१-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	राठोड सुनिता उमराव	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
७२	८२-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	राठोड प्रदिप विजय	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
७३	८३-२०२९	बार्शिटाकळी	कातरखेड	जाधव सरिता विनोद	रा. कातरखेड, ता. बार्शिटाकळी
७४	८४-२०२९	बार्शिटाकळी	रुस्तमाबाद	काकड अरुण मोहन	रा. रुस्तमाबाद, ता. बार्शिटाकळी
७५	८६-२०२९	बार्शिटाकळी	पुनोती बु.	मोहोड नर्मदा गजानन	रा. पुनोती बु., ता. बार्शिटाकळी
७६	८८-२०२९	बार्शिटाकळी	पुनोती बु.	काळदाते देवकन्या संजय	रा. पुनोती बु., ता. बार्शिटाकळी

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
७७	८९-२०२१	बार्षिटाकळी	पुनोती बु.	घोराळे छाया रामहरी	रा. पुनोती बु., ता. बार्षिटाकळी
७८	९०-२०२१	बार्षिटाकळी	पुनोती बु.	काकड दुर्गा विनायक	रा. पुनोती बु., ता. बार्षिटाकळी
७९	९१-२०२१	बार्षिटाकळी	पुनोती बु.	काळदाते देवकन्या संजय	रा. पुनोती बु., ता. बार्षिटाकळी
८०	९२-२०२१	बार्षिटाकळी	पुनोती बु.	मोहोड सारिका किशोर	रा. पुनोती बु., ता. बार्षिटाकळी
८१	९३-२०२१	बार्षिटाकळी	पुनोती बु.	काकड शितल	रा. पुनोती बु., ता. बार्षिटाकळी
८२	९४-२०२१	बार्षिटाकळी	लोहगड	सरकटे चैताली चंद्रभान	रा. लोहगड, ता. बार्षिटाकळी
८३	९५-२०२१	बार्षिटाकळी	लोहगड	राठोड अंतकला गोपाल	रा. लोहगड, ता. बार्षिटाकळी
८४	९६-२०२१	बार्षिटाकळी	लोहगड	जाधव मनोहर तुकाराम	रा. लोहगड, ता. बार्षिटाकळी
८५	९७-२०२१	बार्षिटाकळी	धाबा	इंगळे विक्की संतोष	रा. धाबा, ता. बार्षिटाकळी
८६	९८-२०२१	बार्षिटाकळी	धाबा	पवार हरिष राजेश	रा. धाबा, ता. बार्षिटाकळी
८७	९९-२०२१	बार्षिटाकळी	धाबा	चांभारे शिला जनार्दन	रा. धाबा, ता. बार्षिटाकळी
८८	१०१-२०२१	बार्षिटाकळी	खेडा बु.	महल्ले शुभम अविनाश	रा. खेडा बु., ता. बार्षिटाकळी
८९	१०२-२०२१	बार्षिटाकळी	खेडा बु.	शोभा पुंडलिक कराळे	रा. खेडा बु., ता. बार्षिटाकळी
९०	१०३-२०२१	बार्षिटाकळी	खेडा बु.	नलीनी संजय मसराम	रा. खेडा बु., ता. बार्षिटाकळी
९१	१०६-२०२१	बार्षिटाकळी	खेडा बु.	खंडारे गोवर्धन भीमराव	रा. खेडा बु., ता. बार्षिटाकळी
९२	१०८-२०२१	बार्षिटाकळी	राजंदा	अरखराव भिमदास जामाजी	रा. राजंदा, ता. बार्षिटाकळी
९३	१०९-२०२१	बार्षिटाकळी	सिंदखेड	वानखडे रूपाली योगेश	रा. सिंदखेड, ता. बार्षिटाकळी
९४	११०-२०२१	बार्षिटाकळी	सिंदखेड	वानखडे वर्षा सुरेंद्र	रा. सिंदखेड, ता. बार्षिटाकळी
९५	१११-२०२१	बार्षिटाकळी	सिंदखेड	टापरे मंगेश सुधाकर	रा. सिंदखेड, ता. बार्षिटाकळी
९६	११३-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	येवतकर रामेश्वर दगडू	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
९७	११४-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	जाधव विकी गजानन	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
९८	११५-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	पांडे इंदुबाई सदाशिव	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
९९	११६-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	जाधव निलेश आनंदा	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
१००	११७-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	केने श्रीकृष्ण रामदास	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
१०१	११८-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	दांदळे राजेश दामोदर	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
१०२	११९-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	पांतोंड सुरेखा विनायक	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी
१०३	१२०-२०२१	बार्षिटाकळी	सुकळी	कोगदे गजानन वासुदेव	रा. सुकळी, ता. बार्षिटाकळी

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणकीत विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने निर्ह टरविणेबाबत,

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी १०९५-१०१- डेस्क ३, दिनांक ०७ फेब्रुवारी, १९९५ व दिनांक १० ऑगस्ट, २०१५ रोजीचे आदेश तसेच. मा. राज्य निवडणूक आयोग, यांचेकडील नि. खर्चाबाबत आदेश. क्र. रानिआ २०१६ उ.नि.ख-प्र. क्र.-१३- संगणकीकरण दिनांक ०७ सप्टेंबर, २०२१ अन्वये निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या

दिनांकपासून ३० दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक १८ जानेवारी, २०२१ रोजी निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांमध्ये विहित मुदतीत व आवश्यक रीतीने खर्चाची माहिती सादर न करणाऱ्या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदार यांचेकडून या कार्यालयास सादर करण्यात आली. सदर यादीतील व्यक्तींना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार, पातुर यांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयात सादर केली आहे. सदर प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांचे जबाब यांचा विचार करता खालील व्यक्तींनी विहित मुदतीत व आवश्यक रीतीने निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध होत आहे. तसेच या विलंबासाठी त्यांचेकडे कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ-नप-२०१५-प्र.क्र.-१०-का-६, दिनांक १० ऑगस्ट २०१५, अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.

आदेश

क्रमांक कक्षा-१९-ग्रापंनि-नि. खर्च-पातुर-२८४-२०२४.—

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम १४-ब चे पोटकलम (१) अन्वये खालील व्यक्तींना निर्ह असल्याचे घोषित करण्यात येत आहे. ते या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता, पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निर्ह असतील.

अनुसूची

अ. क्र.	प्रकरण क्रमांक	तालुका	ग्रामपंचायतचे नाव	निर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव	निर्ह ठरविण्यात आलेल्या व्यक्तींचा पता
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	०१-२०२१	पातुर	विवरा	कळ्हे ज्योती सहदेव	रा. विवरा, ता. पातुर, जि. अकोला
२	०२-२०२१	पातुर	विवरा	किरतकार प्रविण प्रभु	रा. विवरा, ता. पातुर, जि. अकोला
३	०३-२०२१	पातुर	विवरा	सिरसाट महानंद अशोक	रा. विवरा, ता. पातुर, जि. अकोला
४	०४-२०२१	पातुर	विवरा	कुरई वैशाली दशरथ	रा. विवरा, ता. पातुर, जि. अकोला
५	०५-२०२१	पातुर	देऊळगाव	गोळे अमोल गजानन	रा. देऊळगाव, ता. पातुर, जि. अकोला
६	०६-२०२१	पातुर	देऊळगाव	चव्हाण वनिता गजानन	रा. देऊळगाव, ता. पातुर, जि. अकोला
७	०८-२०२१	पातुर	आलेगाव	कोळे कुसुम रामेश्वर	रा. आलेगाव, ता. पातुर, जि. अकोला
८	०९-२०२१	पातुर	आलेगाव	सैयद खैरुल्लासा सैयद जुनेद	रा. आलेगाव, ता. पातुर, जि. अकोला
९	१०-२०२१	पातुर	आलेगाव	जयतुनबी फीरोज खान	रा. आलेगाव, ता. पातुर, जि. अकोला
१०	११-२०२१	पातुर	आलेगाव	तेलगोटे महेंद्र सुखदेव	रा. आलेगाव, ता. पातुर, जि. अकोला
११	१२-२०२१	पातुर	आलेगाव	खुळे सोनु रवि	रा. आलेगाव, ता. पातुर, जि. अकोला
१२	१३-२०२१	पातुर	दिग्रस खुर्द	रुपाली उमशे इंगळे	रा. दिग्रस खुर्द, ता. पातुर, जि. अकोला
१३	१४-२०२१	पातुर	खानापुर	राव गणेश महादेव	रा. खानापुर, ता. पातुर, जि. अकोला
१४	१५-२०२१	पातुर	खानापुर	कावळे चंदा सुरेश	रा. खानापुर, ता. पातुर, जि. अकोला
१५	१६-२०२१	पातुर	खानापुर	भूतकर शालीनी शंकर	रा. खानापुर, ता. पातुर, जि. अकोला
१६	१७-२०२१	पातुर	मलकापुर	राठोड रेखाबाई गणेश	रा. मलकापुर, ता. पातुर, जि. अकोला

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१७	१८-२०२१	पातुर	मलकापुर	राठोड बाळु भिमराव	रा. मलकापुर, ता. पातुर, जि. अकोला
१८	१९-२०२१	पातुर	दिग्रस बु.	बाळु सुखदेव गवई	रा. दिग्रस बु., ता. पातुर, जि. अकोला
१९	२०-२०२१	पातुर	दिग्रस बु.	कमलाबाई लक्ष्मण गवई	रा. दिग्रस बु., ता. पातुर, जि. अकोला
२०	२१-२०२१	पातुर	तांदळी बु.	खंडेराव उमा माणिक	रा. तांदळी बु., ता. पातुर, जि. अकोला
२१	२२-२०२१	पातुर	तांदळी बु.	महोकार जनार्दन पांडुरंग	रा. तांदळी बु., ता. पातुर, जि. अकोला
२२	२३-२०२१	पातुर	शिर्ला	शेख यासमीन फिरदोस अब्दुल कुद्रुस	रा. शिर्ला, ता. पातुर, जि. अकोला
२३	२४-२०२१	पातुर	शिर्ला	इंगळे सचिन रामभाऊ	रा. शिर्ला, ता. पातुर, जि. अकोला
२४	२५-२०२१	पातुर	शिर्ला	निमकंडे अर्चना मंगेश	रा. शिर्ला, ता. पातुर, जि. अकोला
२५	२६-२०२१	पातुर	चांगेफळ	बघे विमल राजु	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
२६	२७-२०२१	पातुर	चांगेफळ	काळे अजय विठ्ठल	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
२७	२८-२०२१	पातुर	चांगेफळ	खान शहेदा शाहीन एजाज	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
२८	२९-२०२१	पातुर	चांगेफळ	शेख सिमा अंजुम मझहर	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
२९	३०-२०२१	पातुर	चांगेफळ	शेख गुफरान अब्दुल गफार	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
३०	३१-२०२१	पातुर	चांगेफळ	शाह शमाबी रहिम	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
३१	३२-२०२१	पातुर	चांगेफळ	खान रुबिनाबी नफीस	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
३२	३३-२०२१	पातुर	चांगेफळ	पठाण रुखमान सुजावत खान	रा. चांगेफळ, ता. पातुर, जि. अकोला
३३	३४-२०२१	पातुर	सस्ती	अंभोरे राहुल ज्ञानदेव	रा. सस्ती, ता. पातुर, जि. अकोला
३४	३५-२०२१	पातुर	पिंपळखुटा	कवळे शिवलाल वासुदेव	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
३५	३६-२०२१	पातुर	पिंपळखुटा	मोरे वनिता धम्मपाल	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
३६	३७-२०२१	पातुर	पिंपळखुटा	कवळे शेखर श्रीकृष्ण	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
३७	३८-२०२१	पातुर	पिंपळखुटा	शाह युसुफशाह अय्युब शाह	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
३८	३९-२०२१	पातुर	पिंपळखुटा	वानखडे हर्षाली सुधाकर	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
३९	४०-२०२१	पातुर	पिंपळखुटा	वेलकर सुजाता कपिल	रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
४०	४१-२०२१	पातुर	बेलुरा खर्द.	डाबेराव कल्याणी पूर्णनंद	रा. बेलुरा खर्द., ता. पातुर, जि. अकोला

अकोला:

दिनांक ३० डिसेंबर, २०२४

अजित कुंभार (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी, अकोला.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५

अधिसूचना

क्रमांक नपद-५१४४-२०२५.—

"महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५" चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मुख्याधिकारी, नगर परिषद, दर्यापूर याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ४९ अन्वये नागरिकांना दर्यापूर नगर परिषदे कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवेची सूची, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी याबाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :-

कलम - ३ अन्वये नगर पालिका (क वर्ग) जाहिर करावयाचा लोकसेवेचा तपशील

परिशिष्ट

अ. क्रं.	लोकसेवांची सूची (२)	आवश्यक कागदपत्रे (३)	फी (४)	नियत कायमर्यादा (५)	पदनिर्देशित अधिकारी (६)	प्रथम अपिलीय अधिकारी (७)	द्वितीय अपिलीय अधिकारी (८)
१	जन्म प्रमाणपत्र देणे	विहीत नमुन्यातील अर्ज व तात्काळ ३०/- रु.	२०/-	३ दिवस	जन्म-मृत्यु नोंदणी लिपीक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहीत नमुन्यातील अर्ज व तात्काळ ३०/- रु.	२०/-	३ दिवस	जन्म-मृत्यु नोंदणी लिपीक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
३	मालमत्ता कर उतारा घेणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	२०/-	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४	थकबाकी नसल्याचा दाखला	विहीत नमुन्यातील अर्ज	५०/-	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५	अ) दस्तऐवजाच्या आधारे १) विहीत नमुन्यातील अर्ज, मालमत्ता हस्तांतरण नोंद २) थकबाकी नसल्याचा दाखला नोंदणी फी रु. १०००/-, प्रमाणपत्र देणे. ३) दस्तऐवजांची प्रत (खरेदी प्रत/ रु.१० लक्षपर्यंत फी बक्षीसपत्र/वाटणीपत्र) रु.५०००/-, रु. १० लक्षचे ४) पी.आर.कार्ड व इतर वर फी रु. १०,०००/-	खरेदी किंमत रु. ५ लक्ष पर्यंत	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी	
६	ब) वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद २) थकबाकी नसल्याचा दाखला प्रमाणपत्र देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज, मालमत्ता हस्तांतरण नोंद २) थकबाकी नसल्याचा दाखला प्रति मालमत्ता रु.६००/- प्रमाणपत्र देणे ३) वारसा हक्क प्रमाणपत्र	वारसा नोंद असल्यास ३ वारसा हक्क	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
७	झोन दाखला देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) सात बारा उतारा/सिटी सर्वे उतारा ३) मोजणी नकाशा/सिटी सर्वे नकाशा	४००/-	७ दिवस	सहा. बांधकाम पर्यवेक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
८	भाग नकाशा देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) सात बारा उतारा/सिटी सर्वे उतारा ३) मोजणी नकाशा/सिटी सर्वे नकाशा	४००/-	३ दिवस	सहा. बांधकाम पर्यवेक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
९	बांधकाम परवाना देणे Online	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) वारस्तु विशारदचा दाखला, (बाजार मुल्याचे आधारीत ३) मालकी हक्काची कागदपत्रे, (रेडी रेकनर) नुसार ४) बांधकाम आराखडा नकाशा ५ निवासी-२% वाणिज्य-४% प्रति, औद्योगिक-३% ५) मोजणी नकाशा कार्यालय-२%	शासन नियमानुसार (बाजार मुल्याचे आधारीत ६) मंजूर रेखांकनाची प्रति कामगार शुल्क अंदाजपत्रक रक्कमेचे १% प्रमाणे (सर्व)	६० दिवस	सहा. बांधकाम पर्यवेक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चातूर्थ

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१०	जोते प्रमाणपत्र	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	सहा. बांधकाम पर्यवेक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३) जोते प्रमाणपत्र ४) घरमालक/वास्तुविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणपत्र	२००/-	३० दिवस	सहा. बांधकाम पर्यवेक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळ जोडणी देणे	सदर योजना म. जि. प्रा. कडे सदर योजन म. जि. प्रा. लागू नाही असल्याने लागू नाही कडे असल्याने लागू नाही			लागू नाही	लागू नाही	लागू नाही
१३	जल निसःरण जोडणी देणे	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
१४	नव्याने कर आकारणी	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) भोगवटा प्रमाणपत्र	१००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुनः कर आकारणी	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	१००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	कराची मागणी पत्र तयार करणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	२०/-	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१७	करमाफी मिळणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	२०/-	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१८	थकबाकी नसल्याचा दाखला देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	१००/-	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	मालमत्ता कर उत्तारा देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	२०/-	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	रहिवाशी नसलेल्या मालमत्ता करात सूट मिळणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	२००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) जागामालकी दस्तऐवज ७/१२ ३) आखीव पत्रिका व फोटो इतर आवश्यक दस्तऐवज	२००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	स्वयंमुल्यांकन	१) विहीत नमुन्यातील अर्ज	२००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	आक्षेप नोंदविणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	नियमानुसार	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला ३) मालकी हककाची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)	२००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	मालमत्ता पाडणे व मुनः	१) विहीत नमुन्यातील अर्ज बांधणी कर आकारणी	२००/-	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	व्यापार/व्यवसाय/साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) थकबाकी नसल्याचा दाखला	५००/-	७ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) रस्ता पुनरथापन करार	३) सार्वजनिक उत्सवाकरीता ४) उर्वरीत कामाकरीता-५०० रु.	३) सार्वजनिक उत्सवाकरीता ४) उर्वरीत कामाकरीता-५०० रु.	७ दिवस मोफत	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी
२८	जागा मोजणी ना-हरकत प्रमाणपत्र	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) पी. आर. कार्ड ३) ७/१२ / ८ अ/असेसमेंट	२००/-	७ दिवस	सहा. नगर रचना	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
२९	विकास आराखडा सॉफ्ट कॉर्पी देणे	१) नमुन्यातील अर्ज २) टॅक्स पावती ३) असेसमेंट नवकल	१००/-	७ दिवस	सहा. नगर रचना	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३०	लोकसंख्येचा दाखला	विहीत नमुन्यातील अर्ज	२००/-	७ दिवस	वरिष्ठ तिपीक	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३१	नळ जोडणी नाहरकत	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) टॅक्स पावती ३) असेसमेंट नवकल	घरगुती - २००/- वाणिज्यीक - ५००/- कॉर्नीट रस्ता फोडगे-१२००/-	७ दिवस	पा.पु.व स्व.अभियंता	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३२	विद्युत जोडणी ना-हरकत प्रमाणपत्र	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) टॅक्स पावती ३) असेसमेंट नवकल ४) जागेचा कच्चा नकाशा MJP	घरगुती -२००/- वाणिज्यीक - १०००/-	७ दिवस	विद्युत अभियंता	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३३	व्यवसाय नवीन परवाना मिळणे	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	१०००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३४	परवान्याचे नुतनीकरण	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३५	परवाना हस्तांतरण	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३६	परवाना दुर्घट प्रत	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	२००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३७	व्यवसायाचे नाव बदलणे	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३८	व्यवसाय बदलणे	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	१०००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
३९	परवाना/भागीदाराचे नाव बदलणे	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
४०	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	२००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
४१	परवाना रद्द करणे	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र अर्ज	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
४२	कालबाह्य परवानासाठी नुतनीकरण सुव्यवा	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
४३	नवीन जाहिरात/आकाशचिन्ह न परवाना व परवाना नुतनीकरण नसल्याचे प्रमाणपत्र	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	२५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	
४४	नवीन सिनेमा वित्रीकरण परवाना व परवाना नुतनीकरण नसल्याचे प्रमाणपत्र	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	२५००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक मुख्याधिकारी	

परिशिष्ट—चातूर्थ

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४५	व्यवसाय परवाना नुतनीकरण	१) योग्य प्रकारे भरलेले अर्ज २) कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१०००/-	१५ दिवस	मिळकत विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४६	मोबाईल टॉवर परवाना	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) माहिती तंत्रज्ञानविभाग यांनी दिलेल परवाना ३) संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४) वैध भाडे करारनामा ५) स्थळाचा नकाशा (१:१०००) ६) ज्या इमारतीवर टॉवर उभारावयाचे आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र ७) संबंधित जमीनीच्या/इमारतीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र ८) सक्षम प्राधिकाऱ्याचा अनिशमन ना-हरकत दाखला ९) सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०) पर्यावरण विभागाचे ना-हरकत ११) संबंधित नागरी स्वराज्य सस्थेचे ना देय प्रमाणपत्र १२) शासनाने वेळोवेळी निश्चित करेल इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज	शासनाने विहीत केलेले व नगर परिषद स्तरावर	६० दिवस निश्चित केलेले दर	बांधकाम अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४७	रस्ता खोदाई परवाना देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	खडीकरण रस्ता - २००/- रु. कॉर्ट्रीट रस्ता - १४००/- रु.	३० दिवस	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४८	राज्य खाद्य परवान्याकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना-हरकत दाखला	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	१०००/-	३० दिवस	पा.पु.व स्वच्छता अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विषयक ना-हरकत दाखला	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	१०००/-	३० दिवस	पा.पु.व स्वच्छता अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	लॉर्जींग हाउस परवाना देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	२०००/-	३० दिवस	मिळकत व्यवस्थापक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	लॉर्जींग हाउस परवान्याचे नुतनीकरण करणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	२०००/-	३० दिवस	मिळकत व्यवस्थापक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५२	मंगल कार्यालय / सभागृह वर्गे परवाना देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	२०००/-	३० दिवस	मिळकत व्यवस्थापक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	मंगल कार्यालय / सभागृह वर्गे परवान्याचे नुतनीकरण करणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	२०००/-	३० दिवस	मिळकत व्यवस्थापक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे	२००/-	१५ दिवस	मिळकत व्यवस्थापक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५५	भूमीगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) न.वि.विभाग शासन निर्णय क्रं. संकिर्ण-२०२१-सी.आर.-२४२ -युडी-२० दि. १०-१२-२०२२ मधील शेळचुल III प्रमाणे आवश्यक कागदपत्रे ३) शासनाने वेळोवेळी विहित केलेले आवश्यक कागदपत्रे	नगर विकास विभाग शासन निर्णय क्रांतंक संकिर्ण -२०२१-सी.आर-२४२-युडी -२० दि. १०-१२-२०२२ मधील शेळचुल IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	६० दिवस -२०२१-सी.आर-२४२-युडी -२० दि. १०-१२-२०२२	मुख्याधिकारी मा. जिल्हाधिकारी / जि.स्तरीय दुरसंचार समिती	मा. जिल्हाधिकारी / जि.स्तरीय दुरसंचार समिती	प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यरत्नीय दूरसंचार समिती
५६	महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८	१) विहीत नमुन्यातील अर्ज २) शासनाने वेळोवेळी विहित केलेले आवश्यक कागदपत्रे	पुर्ण प्रति वृक्ष कटाई - ३५५०/- वृक्षाच्या फोटो तोडणे -१९५०/- (छाटणी प्रति झाड)	४५ दिवस	वृक्ष प्राधिकरण अधिकारी	मुख्याधिकारी	वृक्ष प्राधिकरण
५७	रस्त्यावरील खड्डे बुजविणे	१) योग्य पुराव्यासह अर्ज २) जीओ टॅग सह फोटो	निशुल्क	५ दिवस	नगर अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५८	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	१) योग्य पुराव्यासह अर्ज २) जीओ टॅग सह फोटो	निशुल्क	५ दिवस	पा.पु.व स्वच्छता अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी
५९	शहरात स्वच्छता ठेवणे	१) योग्य पुराव्यासह अर्ज २) जीओ टॅग सह फोटो	निशुल्क	१ दिवस	पा.पु.व स्वच्छता अभियंता	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी

दर्यापूर :

दिनांक १७ जानेवारी, २०२५.

नंदू धो. परळकर ,

मुख्याधिकारी,

नगर परिषद दर्यापूर, जि. अमरावती.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २४.

अधिसूचना

क्रमांक नपव-१९२-२०२५.—

"महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५" चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मुख्याधिकारी, नगरपरिषद, वरुड याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये ४९ अन्वये व नगर विकास विभाग शासन निर्णय अन्वये नागरिकांना वरुड नगर परिषदेकडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय प्राधिकारी याबाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :-

परिशिष्ट

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (कलम - ३ अन्वये नगर पालिकांनी जाहिर करावयाचा लोकसेवेचा तपशील

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्रे	फी	नियत कायमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय प्राधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहीत नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	१. विहीत नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिषिष्ठ—चातूर्थ

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तव्याचा पुरावा ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदाराचे स्वयंघोषीत पत्र ५. ९० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधीत विभाग प्रमुख)	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवटा प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५	पुनः कर आकारणी	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६	कराची मागणीपत्र तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
७	करमाफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
८	थकबाकी नसल्याचा दाखला देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
९	मालमत्ता कर उतारा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	रहिवास नसलेल्यांना मालमत्ता करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
११	अ) दस्तऐवजा च्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. दस्तऐवजाची पत्र (खरेदीखत / बक्षीस पत्र/वाटपीपत्र व इतर)	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
	ब) वारस हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वारस हक्क दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	स्वयंमुल्यांकन	विहित नुमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मलकी हक्काची कागदत्र (खरेदीखत/बक्षीस पत्र/वाटपीपत्र व इतर)	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चाल

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१५	मालमत्ता पाडणे व पुनःबांधी कर आकरणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरिक्षक	उप मुख्याधिकारी /कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	झोन दाखल देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सर्वे नकाशा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१७	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/ सिटी सर्वे नकाशा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१८	बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदवा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५. प्रती ६. मोजणी नकाशा ७. मंजूर रेखांकननाची प्रत	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१९	जोते प्रमाण पत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाण पत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२०	भोगवटा प्रमाण पत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाण ३. जोते प्रमाण पत्र ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संबंधित विभाग प्रमुख	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२१	पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भुजल सर्वेक्षण विभाग(अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्र- करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची पाणी अनुउपलब्धता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधीत न.प./.न.प.ं.ती कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३.ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञा पत्र ४.शासनद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागद	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी पाणी पुरवठा अभियंता	मुख्याधिकारी
(To issue certificate पत्र of non-availability of water form water supply agency req- uires for NOC for water abstraction from central ground water Authority/ Relevant Authority)							
२२	नविन नळजोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२३	जलनिःसारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला ३. जागा मालकी कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	अतिरिक्त मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२४	मालकी हवकात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला ३. मालकी हवकाची कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२५	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२६	तात्पुरते /कायमस्वरूपी नळजोडणी खंडित करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२७	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२८	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२९	पाणी देयक तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३१	प्लंबर परवाना नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्यास दाखला ३. शैक्षणिक अहंतेबाबत प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३२	थकबाकी नसल्यास दाखला	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३३	नादुरुस्ती मिटर तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३४	अनधिकृत नळ जोडणी तक्रार	विहित नपुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३५	पाण्याची दबाव क्षमता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३६	व्यापार/व्यवसाय/ साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र	योग्य प्रकारचे भरलेले अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. रस्ता पुनर्स्थापन करार	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चातू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३८	पाण्याची गुणवत्ता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३९	नविन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४०	परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४१	परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४२	परवाना दुर्घट्या प्रत	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४३	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४४	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४५	परवाना/ धारक भागीदाराचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४६	भागीदाराचे संख्ये बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४७	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४८	कालबाह्य परवान्यासाठी नुतनिकण सुवाना	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४९	व्यवसाय परवाना स्वयं नुतनिकरण (ऑटो रिन्युअल) Auto renewal trade license	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतेही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०	सिनेमा चिन्हकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतेही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५१	जाहिराती परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signage License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. योग्य प्रकारचे भरलेले अर्ज २. कोणतेही थकबाबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालयीन अधीक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चातूर्थ

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५२	राज्याच्या खाद्य परवान्याकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Noc from municipality or other Local Body for state License for Food Business	१. विहीत नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगर परिषदेची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर प्रमाणपत्र आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाण पत्र आणि सदरच्या मालकी हवकाबाबतयी कागदपत्र ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरिक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५३	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाण पत्र देणे (To issue health NOC by Municipality/ Panchayat for Food Registration Certificate)	१. विहीत नमुन्यातील अर्ज २. नगर परिषदेची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर प्रमाणपत्र आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाण पत्र आणि सदरच्या मालकी हवकाबाबतयी कागदपत्र ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरिक्षक	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५४	मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval (Ground base Tower and Road Top Tower)	१. विहीत नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना ३. संबंधीत इमारतीच्या मालकी हवकाचा पुरावा ४. वैद्य भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीचा टॉवर उभारायचा आहे त्याचे वैद्य प्रमाण पत्र ७. संबंधीत इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाण पत्र ८. सक्षम प्राधिकाऱ्याचा अनिशमन ना-हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचानात्मक स्थिरता प्रमाण पत्र १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज	शासनाने विहित केलेले व नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	बांधकाम अभियंता	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५५	रस्ता खोदाई परवानगी देणे (To grant road Cutting Permission नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहीत नमुन्यातील अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर अभियंता (स्थापत्य)	उप मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

परिशिष्ट—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
५६	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	शासनाच्या सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	१५ दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५७	लॉजिंग हाऊस परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	शासनाच्या सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५८	लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	शासनाच्या सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वरैरे परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	शासनाच्या सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
६०	मंगल कार्यालय / सभागृह वरैरे परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)	विभागीय सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन)
६१	भुमिगत दुरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याकरीता परवाना देणे (Permission for establishment of under-ground cable infrastructure (optical fibre cable))	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण /20-21/C.R.242/ud-20 /20-21 संकिर्ण/20-21/C.R.242/ud-20 दि. १९-१२-२०२२ Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्र	नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण/20-21/C.R.242/ud-20 दि. १९-१२-२०२२ Schedule IV नुसार रथानिक स्तरावर निश्चीत केलेले शुल्क	नगर विकास मुख्याधिकारी विभाग शासन संकिर्ण/20-21/C.R.242/ud-20 संकिर्ण/20-21/C.R.242/ud-20 दि. १९-१२-२०२२	मुख्याधिकारी नगर विकास मुख्याधिकारी विभाग शासन संकिर्ण/20-21/C.R.242/ud-20 दि. १९-१२-२०२२	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दूरसंचार समिती	प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यस्तरिय दुरसंचार समिती
६२	रस्त्यांवरील खड्डे बुजविणे	पुराव्यासह अर्ज उदा: जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी	रथानिक स्तरावर निश्चित केलेले	५ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६३	गटारावरील झाकणे सुरक्षितीत ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा: जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी	रथानिक स्तरावर निश्चित केलेले	५ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६४	शहरात खच्छता ठेवणे	पुराव्यासह अर्ज उदा: जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी	रथानिक स्तरावर निश्चित केलेले	१ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६५	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	रथानिक स्तरावर विहीत पद्धतीने मंजुर केलेल शुल्क	४५ दिवस	संबंधित प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	संबंधीत नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	संबंधीत नियोजन प्राधिकरणाकडील वृक्ष प्राधिकरण

वरूड :

दिनांक २३ जानेवारी, २०२५.

प्रविण मानकर,

मुख्याधिकारी,

नगरपरिषद, वरूड.